

VEDL/Sec./SE/21-22/52

July 17, 2021

BSE Limited
Phiroze Jeejeebhoy Towers
Dalal Street, Fort
Mumbai - 400 001

National Stock Exchange of India Limited
"Exchange Plaza"
Bandra-Kurla Complex, Bandra (East),
Mumbai – 400 051

Scrip Code: 500295

Scrip Code: VEDL

Sub: Newspaper Advertisement – 56th Annual General Meeting; Remote E-voting and Book Closure

Dear Sir/ Madam,

In continuation of our letter no. VEDL/Sec./SE/21-22/50 dated July 15, 2021, and pursuant to Regulation 30 and 47 of the Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, please find enclosed herewith copies of the newspaper advertisement published today i.e. July 17, 2021 with regard to the forthcoming Annual General Meeting of the Company scheduled to be held on Tuesday, August 10, 2021 at 3:00 p.m. IST through Video Conferencing (VC) / Other Audio Visual Means (OAVM):

Sr. No.	Newspaper	Edition
1	Business Standard	All India in English language
2	Navshakti	Mumbai in Marathi language

Kindly take the above on record.

Yours faithfully,
For Vedanta Limited

Prerna Halwasiya
Company Secretary & Compliance Officer

Enclosed: As above

VEDANTA LIMITED

REGISTERED OFFICE: Vedanta Limited, 1st Floor, 'C' wing, Unit 103, Corporate Avenue, Atul Projects, Chakala, Andheri (East), Mumbai – 400093, Maharashtra, India | T +91 22 6643 4500 | F +91 22 6643 4530

CIN: L132O9MH1965PLC291394



Machino Plastics Ltd. Regd. Office: 7, Munshi Premchand Sarani, Hastings, Kolkata-700022

NOTICE

Pursuant to Regulation 29 read with Regulation 47 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, Notice is hereby invited for a meeting of the Board of Directors of the Company to be held on Wednesday, the 4th August, 2021 through video conferencing to discuss and approve the Unaudited Financial Results for the quarter ended on 30th June, 2021, besides other items.

For Machino Plastics Ltd. Aditya Jindal, Chairman cum Managing Director



Regd. Office: 7, Munshi Premchand Sarani, Hastings, Kolkata-700022. Phone: +91-33-22201016. Fax: +91-33-22211955. Email: ms.msm@mbgroup.com

NOTICE TO SHAREHOLDERS

This Notice is published pursuant to the provisions of the Investor Education and Protection Fund Authority (IEPF) Act, 2015 and the IEPF Rules, 2015 notified by the Ministry of Corporate Affairs effective September 7, 2016 and amendments made there to (referred to as the "Rules").

The Rules, amongst other matters, contain provisions for transfer of all shares in respect of which dividend has remained unpaid or unclaimed by the shareholders for seven consecutive years or more in the name of Investor Education and Protection Fund (IEPF) Authority.

The Company has sent individual communication to the concerned shareholders whose shares are liable to be transferred during the financial year 2021-2022 to IEPF Authority under the said Rules.

The Company has uploaded details of such shareholders whose shares are due for transfer to IEPF Authority on its website at www.msmsindia.com. Shareholders are requested to verify.

The concerned shareholders, holding shares in physical form and whose shares are liable to be transferred to IEPF Authority, may note that upon such transfer, the original share certificate and the shares registered in their name will stand automatically cancelled and be deemed non-negotiable.

In case the Company does not receive any communication from the concerned shareholders on or before 05th October, 2021, the Company shall transfer the shares to IEPF Authority as per procedure stipulated in the Rules.

In case the shareholders have any queries on the subject matter, they may contact the Company's Registrar and Transfer Agents at Maheshwari Datamatics Private Limited, Plot No. 14, Mukherjee Nagar, 5th Floor, Kolkata-700016. Phone: 033-22482248/2242350291. Fax: 033-22484787. Email: gmddpl@yahoo.com.

For Maharaja Shree Umamid Mills Limited. Lakshmi Nivas Banaraj, Chairman & Managing Director. Date: 16.07.2021. DIN: 00012617



Regd. Office: 47, P.S.K. Nagar, Rajgopalapuram - 626 108. Contact Office: 94, Saradha Park, R.N. Mukherjee Nagar, 5th Floor, Kolkata-700016. Phone: 033-22482248/2242350291. Fax: 033-22484787. Email: gmddpl@yahoo.com.

NOTICE OF TWENTY FOURTH ANNUAL GENERAL MEETING AND E-VOTING INFORMATION

Dear Member(s), Notice is hereby given that the Twenty Fourth Annual General Meeting ("AGM") of the Company will be convened on Thursday, the August 19, 2021 at 10:00 AM through Video Conferencing ("VC") / Other Audio Visual Means ("OAVM") facility in compliance with the applicable provisions of the Companies Act, 2013 and the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 read with Circulars of Ministry of Corporate Affairs and Securities and Exchange Board of India issued pursuant to the said Regulations.

The Notice of the AGM and the Annual Report for the year 2020-21 including the financial statements for the year ended 31st March 2021 ("Annual Report") will be sent by email to all those Members, whose email addresses are registered with the Company or with their respective Depository Participants ("DP").

The instructions for e-voting and for participating in the AGM are provided in the Notice of the AGM. The Notice of the AGM and the Annual Report will also be uploaded in due course on the website of the Company i.e. www.ramco.com and on the website of Stock Exchanges i.e. BSE Limited ("BSE"), www.bseindia.com and National Stock Exchange of India Ltd. ("NSE"), www.nseindia.com and on the website of Central Depository Services (India) Limited ("CDSL"), www.evotingindia.com.

Members holding shares in physical mode and Members who have not registered their e-mail addresses are requested to register/update their e-mail address, quoting their Folio Number to our Registrar and Share Transfer Agent, viz. Camco Corporate Services Limited, Indraprastha Estate, Saradha Park, R.N. Mukherjee Nagar, Kolkata-700016, or by writing to them at 'Subramanian Building', No. 1, Cuddalore Road, Chennai 600 092, or by email to invest@ramcoindia.com with the scanned copy of the Share Certificate (front and back), self-attested scanned copies of PAN card and AADHAR and Specimen Signature duly witnessed by the Bank Manager, where the Member is operating his bank account for obtaining loan credentials for e-voting.

Members holding shares in demat mode may update their email address and mobile number with their DP. Members holding shares in physical mode and Members who have not registered their e-mail addresses with the Company / DP and Members who have acquired shares after the dispatch of the Notice of the AGM and the Annual Report, may cast their vote through the facility of remote e-voting or through the voting system during the AGM. Members who have not registered their e-mail addresses with the Company / DP and Members who have acquired shares after the dispatch of the Notice of the AGM and the Annual Report, may cast their vote through the facility of remote e-voting or through the voting system during the AGM.

Members who have cast their votes by remote e-voting prior to the AGM may also attend and participate in the AGM through VC/OAVM facility but shall not be entitled to cast their vote again.

Members whose names are recorded in the Register of Members or in the register of beneficial owners maintained by the depositories as on the cut-off date only shall be entitled to attend and participate in the AGM through VC/OAVM facility but shall not be entitled to cast their vote again.

Members whose names are recorded in the Register of Members or in the register of beneficial owners maintained by the depositories as on the cut-off date only shall be entitled to attend and participate in the AGM through VC/OAVM facility but shall not be entitled to cast their vote again.

Members whose names are recorded in the Register of Members or in the register of beneficial owners maintained by the depositories as on the cut-off date only shall be entitled to attend and participate in the AGM through VC/OAVM facility but shall not be entitled to cast their vote again.

Members whose names are recorded in the Register of Members or in the register of beneficial owners maintained by the depositories as on the cut-off date only shall be entitled to attend and participate in the AGM through VC/OAVM facility but shall not be entitled to cast their vote again.

Members whose names are recorded in the Register of Members or in the register of beneficial owners maintained by the depositories as on the cut-off date only shall be entitled to attend and participate in the AGM through VC/OAVM facility but shall not be entitled to cast their vote again.

Members whose names are recorded in the Register of Members or in the register of beneficial owners maintained by the depositories as on the cut-off date only shall be entitled to attend and participate in the AGM through VC/OAVM facility but shall not be entitled to cast their vote again.



Printed and Published by Nandan Singh Rawat on behalf of Business Standard Private Limited and printed at the Indian Express (P) Ltd. A-8, Sector-7, Noida, Gautam Budh Nagar-201301 and New Delhi, New Delhi-110007, India. Published at Nehru House, 4 Bahadur Shah Zafar Marg, New Delhi-110002

Editor - Shyamal Majumdar

Readers should write their feedback at feedback@bseindia.com

For Subscription and Circulation Enquiries please contact: Ms. Mansi Singh, Head-Customer Relations, Business Standard Private Limited, H-4 & 10, Building K, Paragon Centre, Opp. Birla Centrium, PNB Marg, Worli, Mumbai - 400013. Email: ms.singh@bseindia.com or sms.REACHBS TO 57575

DISCLAIMER News reports and feature articles in Business Standard seek to present an unbiased picture of developments in the market, the corporate world and the government. Actual developments can turn out to be different to circumstances beyond Business Standard's control and knowledge. Business Standard does not take any responsibility for investment or business decisions taken by readers on the basis of reports and articles published in its newspaper. Readers are expected to form their own judgement.

Business Standard does not associate itself with or stand by the contents of any of the advertisements accepted in good faith and published by it. Any claim related to the advertisements shall be directed to the advertiser concerned. Unless explicitly stated otherwise, all rights reserved by M/s Business Standard Pvt. Ltd. Any printing, publication, reproduction, transmission or dissemination of the contents, in any form or by any means, is prohibited without the prior written consent of M/s Business Standard Pvt. Ltd. Any such prohibited and unauthorized use by any person/legal entity shall invite civil and criminal liabilities.

No Air Surcharge

FORM G INVITATION FOR EXPRESSION OF INTEREST

(Under Regulation 29B(1) of the Issuance and Subscription (Insolvency Resolution Process for Corporate Persons) Regulations, 2016)

RELEVANT PARTICULARS

1. Name of the Corporate Debtor: Business Standard Private Limited. 2. Date of incorporation of corporate debtor: February 23, 2011. 3. Authority under which corporate debtor is incorporated: Registrar of Companies - Delhi (incorporated).

4. Corporate identity number / limit liability identification number of corporate debtor: U70100DL2011PC214733. 5. Address of the registered office and principal office (if any) of corporate debtor: Registered Address: Basement, A-103, Plot No. 4, Mahabub Education New Delhi - 110007, India. Plant Address: Eurasia Infrastructure Limited, Sector 107, Gurgaon, Haryana, Maharashtra 422112. November 24, 2020.

6. Insolvency commencement date of the corporate debtor: 17/07/2021. 7. Date of invitation for expression of interest: 17/07/2021. 8. Eligible for resolution applicants under section 29(2)(b) of the Code is available at: Visit www.secdocs.secdatabase.com

9. Forms of invitation applicable under section 29B are available at: Visit www.nandini.docdocs.secdatabase.com. 10. Last date for receipt of expression of interest: August 01, 2021. 11. Date of issue of provisional list of prospective resolution applicants: August 03, 2021. 12. Last date for submission of objections to provisional list: August 08, 2021. 13. Date of issue of final list of prospective resolution applicants: August 10, 2021. 14. Date of issue of information memorandum, evaluation matrix and request for resolution plans to the prospective resolution applicants: August 08, 2021. 15. Manner of obtaining request for resolution plan, evaluation matrix, information memorandum and further information: By email to the Resolution Professional at correspondence address: cin.suresh@secdatabase.com. 16. Last date for submission of resolution plans: 07 September, 2021. 17. Manner of submitting resolution plans to resolution professional: Submit All Documents in 2 parts before the date of issue of information memorandum. Part 1: Sealed Envelope Addressed to: Dorcoo Resolution International Private Limited, Attention: Ram Singh Sethi, 1101 Dharma Towers, Nariman Point, Mumbai - 400021, India. Part 2: Email all documents in password protected files to: cin.suresh@secdatabase.com. 18. Estimated date for submission of resolution plan to the Adjudicating Authority for approval: September 17, 2021. 19. Name and registration number of the resolution professional: Ram Singh Sethi, SEBI Regd. No: INR0182018-201911955. 20. Name, Address and e-mail of the resolution professional, as registered with the Board: Name: Ram Singh Sethi, Address: Flat No. 203, Tower 2, Crosscut Bay, 1101 Dharma Towers, Nariman Point, Mumbai - 400021, India. Email: setiraj@rediffmail.com. 21. Address and e-mail to be used for correspondence with the Resolution Professional: cin.suresh@secdatabase.com. 22. Further Details are available at or with the Resolution Professional by email at: cin.suresh@secdatabase.com. 23. Date of publication of Form G: July 17, 2021.

Severely Impaired Resolution Professional Grades Infrastructure Limited. IBI Registration Number: IBI/PA/01/PP-101/189/2018-2019/11955



GRASIM INDUSTRIES LIMITED

Registered Office: Birlaganagar, Nagda - 456 331 (M.P.). Tel.: (07366) 2467 6066. Website: www.grasim.com. CIN: L1724MP1947PLC000410

PUBLIC NOTICE

Notice is hereby given that the following equity share certificates which were issued by the Company are stated to have been lost/misplaced. Adhering to the provisions of Section 124(6) of the Companies Act, 2013 read with the Investor Education and Protection Fund Authority (Accounting, Audit, Transfer and Refund) Rules, 2016, as amended from time to time, the Company has already transferred to the Investor Education and Protection Fund (IEPF) Authority the equity shares comprised in these share certificates after following the necessary procedure. Consequently, these share certificates automatically stand cancelled and are non-negotiable.

Table with 5 columns: Sr. No., Folio Number, Name of the shareholder(s), Share Certificate Number, Distinctive Numbers, Number of Shares. Lists 11 entries of lost share certificates.

Any person(s) who has/have any claim in respect of the aforesaid equity shares may lodge claim with the Company's Registrar and Transfer Agent i.e. "KFin Technologies Private Limited" Selenium Tower B, Plot Nos. 31 & 32, Financial District, Nansarkampuda, Sorilingampally Mandal, Hyderabad - 500 022, Telangana, India within Seven (7) days from the date of publication of this notice, failing which the Company will proceed to approve any claim for return of the above given equity shares from the IEPF Authority, as and when received from the registered holders/rightful claimants.

For GRASIM INDUSTRIES LIMITED SAILESH DAGA COMPANY SECRETARY FCS 4164

Place : Mumbai Date : 16th July, 2021



Regd. Office: 1st Floor, C Wing, Unit 103, Corporate Avenue, Anand Electronics, Chakala, Andheri (East), Mumbai - 400099, Maharashtra, India. Phone No.: +91 22 6643 6000. Fax: +91 22 6643 6300. Email: info@vedanta.com. Website: www.vedantalimited.com

NOTICE OF THE 56th ANNUAL GENERAL MEETING

Notice is hereby given that the 56th Annual General Meeting ("AGM"/Meeting) of the Members of the Company is scheduled to be held on Tuesday, August 10, 2021 at 3:00 pm IST by way of Video Conferencing ("VC") / Other Audio-Visual Means ("OAVM") through the facility of remote e-voting or through the voting system during the AGM. The Notice of the AGM and the Annual Report will be sent by email to all those Members, whose email addresses are registered with the Company or with their respective Depository Participants ("DP").

The Ministry of Corporate Affairs ("MCA") vide its General Circular Nos. 14/2020, 17/2020, 20/2020 and 02/2021 dated April 8, 2020, April 13, 2020, May 6, 2020 and January 13, 2021 respectively ("MCA Circulars") and the Securities and Exchange Board of India ("SEBI") vide its SEBI Circular No. SEBI/HO/CFD/CMD/IR/P/2020/79 dated May 20, 2020 and SEBI/HO/CFD/CMD/IR/P/2021/111 dated January 15, 2021 (collectively referred to as "Relevant Circulars"), have granted permission for holding the AGM through VCOAVM without the physical presence of the members at a common venue. Accordingly, the Company's AGM is scheduled to be held through VC / OAVM only as per the scheduled date and time.

Members may note that in accordance with the Relevant Circulars, the Company has sent the Integrated Annual Report for the FY 2020-21 and the Notice of AGM through electronic mode only to all its Members whose email IDs are registered with the Company/Depository Participants ("DPs") as on Friday, July 9, 2021. The electronic dispatch of Annual Report & AGM Notice has been completed on July 16, 2021.

The Integrated Annual Report including the Notice of AGM is also available on the website of the Company at www.vedantalimited.com, the website of National Securities Depository Limited ("NSDL") at www.evoting.nsdl.com and also on the website of BSE Limited at www.bseindia.com and the National Stock Exchange of India Limited at www.nseindia.com. Pursuant to the provisions of Section 108 and other applicable provisions, if any, of the Companies Act, 2013 read with the Companies (Management and Administration) Rules, 2014, as amended, Regulation 44 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, the Registrar and Transfer Agents and the Secretarial Standard - 2 on General Meetings issued by the Institute of Company Secretaries of India (ICSI), the Company has engaged a separate NSDL to provide the facility to Members to exercise their right to vote on the resolutions proposed to be passed at the AGM by electronic voting system. The Members can cast their vote through remote e-voting before the AGM and through e-voting during the AGM. The Members who have cast their vote by remote e-voting prior to the AGM may also attend the AGM but shall not be entitled to cast their vote again.

The remote e-voting facility before the date of the AGM will be available during the following voting period (both days inclusive): Commencement of remote e-voting: From 9:00 a.m. (IST) on Saturday, August 07, 2021. End of remote e-voting: Upto 5:00 p.m. (IST) on Monday, August 09, 2021.

The e-voting mode shall be disabled by NSDL for voting thereafter and remote e-voting shall not be allowed beyond the said date and time.

A person whose name is recorded in the Register of Members or in the Register of Beneficial Owners maintained by the depositories as on the Cut-off date i.e. Tuesday, August 03, 2021 only shall be entitled to avail the facility of remote e-voting before the AGM and facility of e-voting system during the AGM. A person who is not a Member as on the Cut-off date should treat the AGM Notice for information purpose only. Once the vote on a resolution is cast by the Member, the Member shall not be allowed to change it subsequently. The voting rights of the Members shall be in proportion to their share of the paid-up equity share capital of the Company as on the Cut-off date. Any person who acquires shares and becomes a Member of the Company after sending the Notice of AGM and holds shares as on the Cut-off date, may obtain the login ID and password for facility of remote e-voting or facility of e-voting system during the AGM, as the case may be, by sending a request to NSDL at nsdl@nsdl.co.in or may contact the toll-free number provided by NSDL: 1800-1020-990/1800-224-430.

The detailed procedure for remote e-voting before and during the AGM is provided in the Notice of the Notice of AGM. Members will be able to attend the AGM through VCOAVM at https://www.evoting.nsdl.com/ by following the instructions provided in the Notice of the Notice of AGM. The members may join the meeting 30 minutes before and shall be kept open throughout the proceedings of the Meeting. The facility of participation at the AGM through VCOAVM will be made available for 1,000 members on first come first served basis.

In case of any queries/complaints related to e-voting i.e. before and/or during the AGM, you may refer the Frequently Asked Questions (FAQs) for Shareholders and e-voting user manual for Shareholders available at the download section at www.evoting.nsdl.com or call on toll free no.: 1800-1020-990 and 1800-224-430 or send a request at nsdl@nsdl.co.in.


Members whose email IDs are not registered and who wish to receive the Notice of AGM, Annual Report and all other communications by the Company from time to time, may get their email ID registered by submitting a written request letter to KFin Technologies Private Limited, the Registrar & Transfer Agent of the Company at anand@vedanta.com or to the Company at cms.secl@vedanta.com. However, for the shares held in demat form, members are requested to write to their DPs.

Notice is also hereby given that pursuant to Section 91 of the Companies Act 2013 read with rule 10 of the Companies (Management and Administration) Rules, 2014 and provisions of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, the Register of Members and Share Transfer Books of the Company will remain closed from Thursday, August 05, 2021 to Monday, August 09, 2021 (both days inclusive) for the purpose of the AGM.

The voting results of the AGM along with the Scrutinizer's Report will be declared as per the statutory timelines and will also be posted on the website of the Company i.e. www.vedantalimited.com, stock exchanges i.e. www.bseindia.com and www.nseindia.com and on NSDL website at www.evoting.nsdl.com.

For Vedanta Limited Prema Halwasiya Company Secretary & Compliance Officer ACS 20856

Place: New Delhi, India Date: July 17, 2021



Regd. Office: "Indira House" New No. 1443/1, Tricity Road, Coimbatore-641 018. Tel: 91-422-2304141. Email: avulraj@elgitra.com. Website: www.elgitra.com

Notice of the 40th Annual General Meeting and E-voting Information

Dear Members, Notice is hereby given that 40th Annual General Meeting (AGM) of the Company will be held on Tuesday, the 10th day of August 2021 at 10:30 AM (IST) through Video Conferencing (VC) / Other Audio Visual Means (OAVM) to transact the business as set out in the Notice of AGM dated 27th June 2021. The Company has sent the Notice of AGM Annual Report to those shareholders holding shares of the Company as on 9th July, 2021, through e-mail to Members whose e-mail address is registered with the Company / Depositories in accordance with the General Circular dated 5th May 2020 read with Circulars dated 8th April, 2020, 13th April, 2020, 15th June, 2020, 28th September, 2020, 31st December, 2020 and 13th January, 2021 issued by the Ministry of Corporate Affairs ("MCA Circulars").

The AGM Notice along with the explanatory statement and the Annual Report for the financial year 2020-21 is available and can be downloaded from the Company's website www.elgitra.co.in and on the website of Link Intime India Private Limited (LIPL) at https://instavote.lintime.co.in.

Members can attend and participate in the Annual General Meeting through VCOAVM facility only. The instructions for Members are requested to carefully read the instructions printed for voting through e-voting on the AGM Notice. Members attending the meeting through VCOAVM shall be counted for the purposes of reckoning the quorum under Section 103 of the Companies Act, 2013.

In compliance with Section 108 of the Companies Act, 2013 read with Rule 20 of the Companies (Management and Administration) Rules, 2014 as amended from time to time, the Members are provided with the facility to cast their votes on all resolutions set forth in the Notice of the AGM using remote electronic voting system (remote e-voting) provided by LIPL. Additionally, the Company is providing the facility of voting through e-voting system during the Annual General Meeting ("e-voting"). Detailed procedure for remote e-voting is provided in the Notice of the Annual General Meeting. For further details connection with e-voting, members may also visit the website https://instavote.lintime.co.in.

The Board of Directors of the Company has appointed Mr.M.D.Selvaraj FCS, of MDS & Associates, Company Secretary in practice, Coimbatore as Scrutinizer to scrutinize the voting process in a fair and transparent manner. Members are requested to carefully read the instructions printed for voting through e-voting on the AGM Notice. Members are also requested to look into the following:

- 1. Date of completion of dispatch of Notice of Annual Report: Friday, 16th July 2021. 2. Date and time of commencement of remote e-voting: Saturday, 7th August 2021 at 9:00 AM (IST). 3. Date and time of end of remote e-voting: Monday, 9th August 2021 at 5:00 PM (IST). Remote e-voting will not be allowed beyond this date and time. 4. Cut-off date of determining the members eligible for e-voting: Monday, 3rd August 2021.

Those members, who are present in the AGM through VC/OAVM facility and have not cast their votes on the resolution through remote e-voting and are otherwise not barred from doing so, shall be eligible to vote through e-voting system during the AGM.

A person whose name is recorded in the Register of Members or in the register of beneficial owners maintained by the depositories as on the cut-off date only shall be entitled to avail the facility of remote e-voting or voting at the Annual General Meeting. The voting rights of Members shall be in proportion to the shares held by them in the paid-up equity share capital of the Company as on the cut-off date.

The Members who have cast their votes by remote e-voting prior to the AGM may also attend / participate in the AGM through VC/OAVM but shall not be entitled to cast their votes again.

Any person, who acquires shares of the Company and becomes a Member of the Company after the Notice has been sent electronically by the Company, and holds shares as on the cut-off date, may refer the Notice of Annual General Meeting, posted on Company's website www.elgitra.co.in for detailed procedure with regard to e-voting.

In case the shareholder's email ID is already registered with the Company's Registrar & Share Transfer Agent ("RTA") Depositories, log in details for e-voting are being sent on the registered email address. If you have not registered your e-mail address with the Company / Depository you may please follow below instructions for obtaining login details for e-voting: Shareholders holding shares in physical mode are requested to kindly log in to the website of our RTA, Link Intime India Private Ltd., www.lintime.co.in and go to the Investors Services section and select Email Bank detail Registration. The members are requested to provide details such as Member's Name, Folio Number, Certificate number, PAN, e-mail ID along with the scanned uploads of the PAN & cheque leaf with the first named shareholders name imprinted in PDF or JPEG format & also upload the image of share certificate with the request letter duly signed and scanned in PDF or JPEG format. Alternatively, members may send a request letter along with the requisite documents to the Registrar & Share Transfer Agents for login.

Shareholders holding shares in Demat mode are requested to contact the Depository Participant ("DP") and register their details relating to remote e-voting, please refer to the Notice of the AGM. If you have any queries relating to remote e-voting, please refer the Frequently Asked Questions ("FAQs") and Instavote e-Voting manual available at https://instavote.lintime.co.in, under Help Section or write an e-mail to gmotoc@lintime.co.in or Call us at Tel: 022-49186600. In case of any grievances connected with facility for voting by electronic voting means during AGM, you can write an email to instavote@lintime.co.in or Call us at Tel: 022-49186175.

The result of voting will be announced by the company in its website www.elgitra.co.in and in the website of Link Intime India Private Limited (LIPL). This public notice is also available in the Company's website viz. www.elgitra.co.in and in the website of LIPL viz. https://instavote.lintime.co.in.

Notice is hereby given that pursuant to the provisions of Section 91 of the Companies Act, 2013, the Register of Members and Share Transfer Books of the Company will remain closed from Wednesday, 4th August 2021 to Tuesday, 10th August 2021 (both days inclusive). For ELGI ULTRA INDUSTRIES LIMITED B. BALAKRISHNAN Director DIN: 00052528

Coimbatore 17.07.2021

